

हवेची गुणवत्ता आणि पर्यावरणावर परिणाम करणारे हवा प्रदूषकांचा भौगोलिक अभ्यास

श्री दिपक ही. हाजन
 संशोधन विद्यार्थी, भूगोल विभाग
 राजर्षी शाह महाविद्यालय (स्वायत्त)
 लातूर जिल्हा लातूर

डॉ. सुरेश जे. फुले
 संशोधन मार्गदर्शक,
 भूगोल विभाग
 राजर्षी शाह महाविद्यालय (स्वायत्त)
 लातूर जिल्हा लातूर

सारांश

सध्या हवा प्रदूषण हा मानवी आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त चितेचा विषय आहे. वेगवेगळ्या हवा प्रदूषकांमुळे हवेची गुणवत्ता खालावते. मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर त्याचा दुष्परिणाम होतो. प्रस्तुतनिबंधाच्या माध्यमातून हवेची गुणवत्ता, निरीक्षण प्रणाली बाबत माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हवा गुणवत्ता निर्देशकांद्वारे मिळवलेल्या हवा प्रदूषकांच्या नोंदींची माहिती देऊन त्या हवा प्रदूषकांच्या उगमस्रोतांची माहिती दिलेली आहे. हवा प्रदूषणामुळे हवेत आढळणारे विभाजित पदार्थाचे(pm) असुरक्षित जाले आणि हानिकारक वायूचे प्रमाण वातावरणात सतत वाढत आहे. त्याचा परिणाम सजीवांच्या श्वसनक्रियेवर होत आहे. तसेच जागतिक तापमान वाढीसारखी सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. हवा प्रदूषणाचे प्रमाण मुख्यत्वे औद्योगिक प्रदेशामध्ये जास्त आढळते. विचारात घेता हवा प्रदूषकांचे प्रमाण कमी करणे काळजी गरज आहे. त्या दृष्टिकोनातून उपाययोजना तसेच लोकांमध्ये जाणीव-जागृती निर्माण करण्याची चर्चा प्रस्तुत निबंध द्वारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

प्रस्तावना

जगतील विकसित, विकसनशील आणि अविकसित सर्व देशांमध्ये प्रदूषणाचा विळखा आहे. यातील विकसनशील देशांमध्ये प्रदूषणाचे प्रमाण जास्त आढळते. विकसनशील देशांमध्ये मानवी आरोग्य, कृषी पद्धती, हवामान बदल आणि परिसंस्थांमध्ये होणारे बदल या प्रकारचे तीव्र परिणाम हवाप्रदूषनामुळे दिसून येत आहे. हवेमध्ये आढळणारे विभाजित पदार्थ, नायट्रोजन ऑक्साईड, सल्फर डाय ऑक्साईड, सारखे इतर विषारी पदार्थांमुळे पर्यावरणाची हानी होत आहे. काही शहरांमध्ये हवेची गुणवत्ता निरीक्षण करण्याचे कार्य चालू आहे. त्याद्वारे वातावरणातील हवेची गुणवत्ता तपासली जाते. व त्यानुसार हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले जातात.

भारतीय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सन १९८४ साली हवेची गुणवत्ता निरीक्षण करण्याचा कार्यक्रम सुरु केला. त्यामार्फत सल्फर डायऑक्साईड(SO_2) नायट्रोजन डायऑक्साईड(NO_2), १० मायक्रॉनपेक्षा कमी आकार असणारे (pm10, pm2.5) विभाजित पदार्थ इत्यादी यासारख्या हवा प्रदूषकांची नोंद घेतली जाते. वरील प्रमाणे हवेच्या गुणवत्तेवर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ(CPCB), राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रदूषण नियंत्रण समिती आणि राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संस्था(NEERT) मार्फत देखरेख ठेवली जाते.

२०१६ सालच्या माहितीनुसार २६राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशातील १२७शहरात ३४२ हवा गुणवत्ता निरीक्षण संस्थानके होती याची पुढी एकदा जानेवारी २०१९मध्ये २९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ३१२ शहरांमध्ये एकूण ७३१ हवा गुणवत्ता निरीक्षण स्थानकांचे जाळे आहे. ही हवा गुणवत्ता स्थानकांची रचना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या हवा(प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण) कायदा १९८१ अंतर्गत करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचा विचार करता १० जिल्ह्यातील १५ शहरांमधून ४५ हवा गुणवत्ता निरीक्षण स्थानिकांची देखरेख महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत केली जाते. राष्ट्रीय हवा सनियंत्रण कार्यक्रमाची मंजुरी असलेली ४५ केंद्रे आहेत. सध्याच्या स्थितीत केंद्राची माहिती खालील प्रमाणे

NAMP अंतर्गत देखरेख करणारी केंद्रे	४५
SAMP अंतर्गत देखरेख करणारी केंद्रे	०९
CQMS	०७

या निबंधाद्वारे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याचा हवा गुणवत्ता देखरेखीच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातही ठाणे जिल्ह्यातील जास्त प्रमाणात हवा प्रदूषण होत असलेल्या ठिकाणांची म्हणजेच औद्योगिक क्षेत्राची माहिती हवा गुणवत्ता देखरेख कार्याच्या मायमातून घेतलेली आहे. कारण हवा प्रदूषनाद्वारे पर्यावरण विघडवण्यात औद्योगिक क्षेत्राचा भोठा वाटा आहे.

उद्दिष्ट: प्रस्तुत शोधनिबंधाची उद्दिष्ट पुढीलप्रमाणे आहेत.

- १) हवा प्रदूषकांचा अभ्यास करणे.
- २) हवा प्रदूषकांचे स्रोत जाणून घेणे.
- ३) हवा प्रदूषणाचा मानव आणि पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.
- ४) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेच्या सद्यस्थिती बदल जाणून घेणे. ५) हवा प्रदूषणास प्रतिबंधात्मक उपाय सुचिविणे.

संशोधन पद्धती साधने व पद्धती:

संदर शोधनिबंधासाठी संशोधन पद्धतीतील साधनसामग्रीचा वापर करण्यात आला आहे. ही माहिती संशोधकाने पुस्तके, नियतकालिके, अहवाल, इंटरनेट इत्यादीमधून मिळवलेली आहे.

२.१ हवा प्रदूषके

हवा प्रदूषण घडवून आणणाऱ्या प्रमुख प्रदूषकाचे वर्णीकरण खालील प्रमाणे

१) निलंबित विभाजित पदार्थ(SPM)

२) श्वसन योग्य निलंबित विभाजित पदार्थ(RSPM)

३) सल्फर डायऑक्साइड(SO_2)

४) नायट्रोजन ऑक्साइड(NO_2)

५) कार्बन डायऑक्साइड (CO_2)

६) कार्बन मोनॉक्साइड (CO)

२.२ खोत

१) औद्योगिक क्षेत्र:

गतिमान औद्योगिकरण आणि नवनवीन उद्योगधंद्याच्या स्थापनेमुळे सल्फर डायऑक्साइड(SO_2) आणि नायट्रोजन डायऑक्साइड(NO_2) सारख्या वायूचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण सतत वाढत आहे. याव्यतिरिक्त श्वसन योग्य निलंबित विभाजित पदार्थ(RSPM) निलंबित विभाजित पदार्थ(SPM) कार्बन डायऑक्साइड(CO_2)कार्बन मोनॉक्साइड (CO) यासारख्या वायूचे उत्सर्जन औद्योगिक क्षेत्रातून होते.

२) वाहने

हवा प्रदूषणाचे वाहतुकीची सांधने हे एक प्रमुख कारण आहे. वाहनाद्वारे होणाऱ्या इंधन ज्वलनामुळे अनेक प्रकारचे विषारी वायू वातावरणात सोडले जातात. वाहनांमधून वातावरणात सोडल्या जाणाऱ्या प्रमुख प्रदूषकामध्ये हायट्रोकार्बन(Unburnt) कार्बन मोनॉक्साइड, (CO) नायट्रोजन ऑक्साइड(NO_2), सल्फर ऑक्साइड(SOx) शिसे (लीड ऑक्साइड) या वायूचा समावेश होतो

इतर:

शेतकऱ्यांकडून पिकांच्या उर्वरित भागाचे ज्वलन करणे. स्टोव्ह आणि भट्टी, फ्रीज आणि स्प्रे, कंचरा टाकण्याच्या ठिकाण्यावरुण मिथण वायूची निर्मिती, संरक्षण विभागाकडून होणाऱ्या अनूचाचण्या या कारणामुळे वेगवेगळ्या वायूचे उत्सर्जन वातावरणात होत असते. नैसर्गिक खोतातून निर्माण होणारे धूलीकण, ज्वालामुखीय उद्रेकातून बाहेर पडणारे धूर; धूल, इतर वायू वर्न चनवे यातून बाहेर पडणारे वायू वातावरणात मिसळतात.

२.३)हवा प्रदूषणाचे परीणाम :

हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम सभोवतालच्या पर्यावरना बरोबरच त्या पर्यावरणात राहणाऱ्या सजीव घटकांवर देखील होतात. काही प्रमुख परिणामांची यादी खालीलप्रमाणे

तत्त्वा- १.१

काही मुख्य प्रदूषके व त्याचे परिणाम

प्रदूषके	मानवी आरोग्यावर होणारा परिणाम	पर्यावरणावर होणारा परिणाम
सुल्फर ऑक्साइडस (SO _x)	श्वसनाचे विकार, हृदय व फुफ्फुसाच्या व्याधी, कमजोर दृष्टी	क्लोरोसिस, वनस्पतीच्या उती मृत पावळे.
नायट्रोजन ऑक्साइड (NO _x)	पॅरॉक्सी अॅसिटिल नायट्रेट (PAN), तथार करते, श्वसनाचे विकार, जास्त प्रमाणात असल्यास विषारी	आम्ल पर्जन्य, पिकांची उत्पादकता कमी होते.
धूळ, धूर व धुके (Aerosol)	फुफ्फुसाच्या वायू देवाणघेवाणीच्या क्षमतेत अडथळे.	प्रकाश परावर्तीत करून हवामानावर परिणाम करते.
कन, पदार्थ pm _{2.5} , pm ₁₀	श्वसनसंस्थेचे विकार, दमा, फुफ्फुसांची कार्बनक्षमता मंदावणे, हृदय विकाराचा झटका, हाडाचे विकार, कर्करोग, जडधातू मुळे होणरे विषारीकरण	जैवविविधतेवर विपरीत परिणाम उदा. पानावर काळा थर अथवा काजळी जमा होणे.
कार्बन मोनॉक्साइड (CO ₂)	रक्ताची ऑक्सिजन वहन क्षमता कमी होते, हृदय व रक्ताभिसरण संस्थेचे विकार, नवजात बालके, गरोदर खिळा व वृद्ध यांना जास्त धोका असते.	जागतिक तापमान वाढ
ओझोन (O ₃)	तपांबरामधील ओझोनमुळे श्वसनसंस्थेचे विकार होतात. घशाचे त्रास, दमा, फुफ्फुसाचेविकार छातीत दुखणे.	वनस्पतीवर विपरीत परिणाम होतात : पॅरॉक्सी अॅसिटिल नायट्रेट तथार करण्यास मदत करते. हीतांगृह वायुप्रमाणे कार्यरत.
शिसे (Pb)	रक्ताभिसरण व मज्जासंस्थेवर परिणाम.	वाहनांच्या धुरामुळे वातावरणातील शिशाचे प्रमाण वाढते.
अमोनिया (NH ₃)	डोळ्यांची जळजळ, नाक, घसा, श्वसनमार्ग व डोळे जळजळणे, वीर्धकालीन प्रभावाने अंधत्व, फुफ्फुसांना इजा, मृत्यू.	जलचरांवर परिणाम.

ठाणे जिल्हा (औद्योगिक क्षेत्र)

३) महाराष्ट्रातील ठाणे जिल्हाच्या औद्योगिक क्षेत्रातील हवेच्या गुणवत्तेची सद्य स्थिती:

महाराष्ट्रातील ठाणे जिल्हाच्या औद्योगिक विभागातील व्यापक हवा गुणवत्ता परीक्षण केंद्रामध्ये नोंदवण्यात आलेल्या.

निरीक्षणांच्या हवा गुणवत्ता निर्देशकांच्या आढाव्याची तीन मापदंडे(सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड व आर.एस.पी.एम.

वापरून हवा गुणवत्ता निर्देशकांच्या श्रेणी प्रमाणे गणना केली आहे.

ठाणे जिल्हातील औद्योगिक क्षेत्रात सातव्या व्यापक हवा सनियंत्रण केंद्रे आहेत. खालील कोष्टकामध्ये सर्व ठिकाणी मापन

केलेल्या सर्व मापदंडाच्या तिमाही सरासरी पातळ्या दर्शवल्या आहेत.

तत्का- १.२

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तिमाही सरासरी हवा गुणवत्तेचे संखियकी मापन

अ.नु.	ठिकाण	मापदंड (मायक्रो ग्रॅम) प्रति घनमीटर		
		सल्फर डायऑक्साइड	नायट्रोजन ऑक्साइड	आर एस पी एम
		मानके (मायक्रो ग्रॅम प्रति घनमीटर)		
		६०	८०	१००
१	बाळकुम [लॉक्सो	२५.४	३६.६५	१५४
२	रबाळे	१५.९४	४७.७१	६०.८८
३	महारे म ग्रे नि म. निर्मल भवन	१४.३३	५१.११	५४.३३
४	तळोजा म. औ. वि. म. इमारत	१६.३५	४८.६५	१२२.८२
५	डॉंबिवली सीएक्सूएमएस	४४.७३	७०.२९	९५.८९
६	डॉंबिवली	२६.२९	६३.७६	६२.९४
७	डॉंबिवली, म.ओ.वि.म. कार्यालय	२५.६५	५९.४७	१०१.५९

कोष्टक : ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील तिमाही सरासरी हवा गुणवत्तेचे संखियकी मापन (जानेवारी २०२० ते मार्च २०२०)

वरील तत्कावरून असे दिसून येते की सर्व ठिकाणच्या सल्फर ऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडच्या सरासरी पातळ्या एन ए ए कंगू एम माणक मर्यादिपेक्षा कमी आहेत . बाळकुम / लॉक्सो तळोजा -म. औ. वि. म. इमारत आणि म. औ. वि. म. कार्यालय, डॉंबिवली येथे आर पी एम च्या पातळ्या माणक मर्यादिपेक्षा अधिक आढळल्या . जानेवारी २०२० ते मार्च २०२० या तिमाही सरासरी आकडेवारीचा तपशील कोष्टकात दिला आहे .

निष्कर्ष व प्रतिबंधात्मक उपाय

सदर निबंधामध्ये दिलेल्या नोंदीनुसार ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात आर एस पी एम च्या स्तर माणक मर्यादिपेक्षा जास्त आहे . हवा प्रदूषणाचे प्रमाण बाळकुम [लॉक्सो तळोजा आणि डॉंबिवली येथील औद्योगिक क्षेत्रात जास्त आहे . हवा प्रदूषण नियंत्रित करण्याच्या दृष्टीने हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण)अधिनियम . १९८१, महाराष्ट्र हवा (प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण नियम, १९८३ असे विविध पर्यावरणीय कायदे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ राज्यामध्ये लागू करते . या अधिनियम व नियमानुसार दोषी उद्योगांवर कार्यवाही केली जाते . या कायदेशीर कार्यवाही व्यतीरिक्त पर्यावरण जनजागृती करणे खूप महत्वाचे आहे . शाश्वत विकाससाठी समुदाय ,व्यवसाय व सरकारामध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढवणे गरजेचे आहे . त्या दृष्टीने जनजागृती आणि पर्यावरण पूरक कार्यक्रमांसाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे . प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून तसेच ठाणे जिल्ह्यातील बिगर सरकारी संघटनांमार्फत पर्यावरणीय जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .

संदर्भ

- १) पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा, इ . १२ वी . क्रमीक पुस्तक
- २) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ - वार्षिक अहवाल २०१८-१९
- ३) www.mpcb.gov.in
- ४) swacchaindia.ndtv.com
- ५)[who. int/air pollution](http://who.int/air pollution)
- ६)[Indian Journal of science and technology. Vol-9 \(88\), nov 2016.](http://Indian Journal of science and technology. Vol-9 (88), nov 2016)